

मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याकरिता
राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहीमेस
मुदतवाढ देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीसीसी -२०११/ प्र. क्र. ८६/२०११/१६-ब

मंत्रालय, मुंबई -४०००३२.

दिनांक :२१ ऑगस्ट , २०१३.

वाचा —

१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी-२०११/प्र.क्र.८६/२०११/१६-ब, दि.१३ एप्रिल २०११.
२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक- बीसीसी -२०११/प्र.क्र.८६/२०११/१६-ब, दि.२ ऑगस्ट, २०११.
३. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी -२०११/प्र.क्र.८६/२०११/१६-ब, दिनांक १० एप्रिल , २०१२.

शासन निर्णय:-

मागासवर्गीयांचा अनुशेष भरला जाण्याच्या दृष्टिने दिनांक १४ एप्रिल २०११ पासून विशेष भरती मोहिम संदर्भाधिन अनुक्रमांक १ येथील दिनांक १३ एप्रिल २०११ च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे.

२. मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या विशेष भरती मोहिमेस संदर्भ क्र. ३ येथील दिनांक १० एप्रिल २०१२ च्या शासन निर्णयान्वये दि. ३१ मार्च २०१३ पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

३. मागासवर्गीयांचा शासकीय/निमशासकीय, जिल्हापरिषद, शासन अनुदानित संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी मधील गट-अ, गट-ब, गट-क आणि गट-ड या पदांमधील सरळसेवा भरती व पदोन्नती यांमधील अनुशेष भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबविण्यात येत

आहे. सरळसेवा/ पदोन्नतीच्या गट-अ, गट-ब, गट-क आणि गट-ड च्या पदांमधील शिल्लक असलेला अनुशेष भरला जाण्याच्या दृष्टिने, राबविण्यात येत असलेल्या विशेष भरती मोहीमेस दि. ३१ मार्च २०१३ च्या पुढे या शासन निर्णयाव्दारे दिनांक ३१ मार्च २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१३०८२२१७४१४९६९०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(पी.एस .मीना)

अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. राज्यपाल यांचे सचिव,
२. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव,
३. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
४. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
५. मुख्य सचिव,
६. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग,
७. सर्व विभागीय आयुक्त,
८. सर्व जिल्हाधिकारी,
९. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
१०. प्रबंधक, उच्च न्यायालय, मुळ शाखा, मुंबई,

११. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,
१२. प्रबंधक, लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
१३. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१४. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
१५. राज्यातील सर्व महामंडळे आणि उपक्रम यांचे व्यवस्थापकीय संचालक,
१६. सर्व महानगरपालिकांचे आयुक्त,
१७. सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषदा/नगरपालिका,
१८. संचालक, समाजकल्याण, पुणे,,
१९. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,
२०. संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,
२१. संचालक, सेवायोजन, मुंबई,
२२. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर,
२३. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा परीक्षा), मुंबई/नागपूर,
२४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२५. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
२६. सर्व मंत्रालयीन विभागांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
२७. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन मुंबई
२८. निवड नस्ती, कार्यासन १६-ब.